

June 30, 2021

National Stock Exchange of India Limited "Exchange Plaza" Bandra Kurla Complex Bandra (East) Mumbai 400 051 BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street Fort Mumbai 400 001

Symbol: GRINDWELL

Scrip Code No. 506076

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper advertisement titled Annual General Meeting, Dividend and Book Closure

Please find enclosed copies of the newspaper advertisement titled Annual General Meeting, Dividend and Book Closure. The advertisement published in Business Standard (English) and Mumbai Lakshadeep (Marathi).

The above information is also available on the website of the Company, www.grindwellnorton.co.in.

This is for your information and records.

Thanking you,

Yours faithfully,

For Grindwell Norton Limited

K. Visweswaran Company Secretary Membership No. A16123

Encl: As above.





NIT No.

101

76601

(1st Call)

# CONCOR AIR LTD. (Govt. of India Enterprise)

TENDER NOTICE (E-Tendering Mode Only) CONCOR AIR LTD. invites E-tender (Single Packet System) from eligible bidders for Comprehensive Annual Maintenance Contract (CAMC) of 04 no's of Explosive Trace Detectors (ETD) at Santacruz Air Cargo Terminal (SACT), Mumbai.

(Tender No. CAL/SACT/ETD/CAMC/03/2021) Rs.26.28 Lakhs (Excluding GST) for 02 years Estimated Cost of Work Last Date & Time of Submission of Bids

(Online) 23/07/2021 upto 15:00 hrs.
For complete details/downloading, log on to www.tenderwizard.com/CCIL. For any difficulty in downloading & submission of E-tender document at website www.tenderwizard.com CCIL please contact at tenderwizard.com Helpdesk No.011-49424365 or Mobile No. 7738875559 / +9599653865.

# BILASPUR SMART CITY LIMITED 3rd FLOOR, PINGLE BHAWAN, NEHRU CHOWK Phone No. 07752-409740, Fax 07752-413888, e-mail - tenders.bscl@gmail.com

<u>E</u>	<u>-Procurement- Keyvest i</u>	<u>FUK PKUPUSAL</u>	
804/BSCL/	2021-22	Bilaspur Date	ed 28/06/202
L invites O	nline Proposal for following work fro	om eligible parties or	agencies:
System Tender No.	Name of work	Probable Amount	Bid Due

Interested parties may view the RFP Document From Date 29/06/2021, Time IST 17:30 PM and download details online directly from the Government of Chhattisgarh e-Prod Portal https://eproc.cgstate.gov.in & BSCL Website https://www.smartcitybsp.com/

Selection of Agency for Implementation of GIS Solution at

Bilaspur Smart City

Manager

Green City, Clean City, Smart City.

Bilaspur Smart City Limited

### NOTICE

Notice is hereby given that the following share certificates are registered in our name have peen lost. Therefore, we have applied for issue of duplicate share certificate to the **Blue Star** L**imited** having Registered Office: Kasturi Buildings, MohanT Advani Chowk, Jamshedji Tata Road, Mumbai 400020. So, general public are hereby warned to deal with the following securities and if company do not receive any objection within 15 days from the date of publication of this notice on above-mentioned regd.address of the company, or to the company's R&T Agent Link Intime India Pvt Ltd, C - 101, 247 Park, Lal Bahadur Shastri Road, Vikhroli West, Mumbai, 400083, the company will proceed for the issue of Duplicate share certificate(s) in our name

	. ,			
Folio	Name of Shareholder	Distinctive No.	Certi	Shares
No.			No/s	(QTY)
M 000629	Krishna Ramniklal Munim	51295920 to 51296514	5002	595
	Madhuri Ramniklal Munim	145403041 to 145403068	6756	28
			Total	623
Data: 20 6	2021			

Place: Mumba

# INDUSIND BANK LIMITED

Office: 2401, General Thimmayya Road, Cantonment, Pune-411
 Secretarial & Investor Services: 701 Solitaire Corportate Park, 167 Guru Hargovindji Marg, Andheri (E), Mumbal-400 093.

NOTICE FOR LOSS OF SHARE CERTIFICATE(S) lotice is hereby given that the certificate(s) of IndusInd Bank Ltd. for the undenentioned securities are stated to have been lost or misplaced and the registere holders have applied to the Bank for issue of duplicate Share certificate(s). Any person who has / have a claim(s) in respect of the said security(ies) should lodge such claim(s writing with R & T Agents of Bank viz. Link Intime India Pvt. Ltd. C-101, 247 Park .. B. S. Marg, Vikroli (West), Mumbai-400 083 within 7 (Seven) days from this date else the company will proceed to issue duplicate certificate without further intimation.

Sr. No.	Name of the Shareholder	Registered Folio No.	Certificate Nos.	Distinctive Nos.		No. of Shares		
1	Mukesh Kumar Jain	00178187	579105-07	157910401	157910700	300		
2	Rajani Santhanam	00705716	637206	221723125	221724811	1687		
3	Anita Lilani	00931446	623738	188954554	188955053	500		
	(AUTHORISED SIGNATORY)							

Place: Mumbai INDUSIND BANK LIMITED Date : 30.06.202

# NOTICE FOR LOSS OF SHARE CERTIFICATE

am concerned for my client The Swatantra Bhavan Co-operative Housing Society Ltd., (Society) and its member Mr. Simon F Gracias, residing at Flat no.C/2A, 1-C, Anand Nagar, Forjett Street, Mumbai - 400036 having reported Loss of share certificate no. 42 for 3 shares of Rs.50/- each bearing Distinctive no. 202C - 204C Both Inclusive (Share Certificate ).

That Public notice is called for before issuance of Duplicated Share Certificate / another Share Certificate in order to verify the claim of member concerned.

NOTICE is hereby given to the public at large that any person having the possession of the share Certificate or any claim by way of lien. mortgage, security, charge, trust or otherwise may raise thei objection/s to the issuance of Duplicate Share Certificate / anothe Share Certificate within (15) fifteen days from the date of publication of this notice at the address below Mumbai

Dated - 30th June 2021.

Ashok Panchan Maru Advocate High Court, Mumbai.

Sd/

11/ Shankar Bhavan, Bandrekar Wadi, Jogeshwari (East) Mumbai - 400060. Mobile -9819104665, Email-maru.ashok@yahoo.co.ii

# PUBLIC NOTICE

Mr. Kalpesh Muliibhai Shah & Mr. Ami Muljibhai Shah have jointly applied for transfer of shares from late Shr Muljibhai J. Shah in respect of Flat No B1/103 in Star Galaxy CHS Ltd., Boriv (West) being the Share Certificate No. 36 bearing Distinctive Nos. 176 - 180 issue against the said flat. Any person/s having any claims to or any interest to the share by way of sale, transfer, assignmen mortgage, lien, lease, trust, gift, charge easement, possession, inheritance maintenance, legal heirs or otherwishowsoever are hereby required to write objection with documentary proof of such claim, within 14 days from the date o publication hereof, at our address a under written, failing which it will be presumed that no claim/ right are lying against above said flat premises & share certificates and Society will transfer the said share certificates and flat premise in the names of above said Mr. Kalpesh Muliibhai Shah & Mr. Amit Muliibha Shah.

Secretary / Chairman Star Galaxy CHS Ltd. L.T. Road, Opp. St. Annes School Borivali (West), Mumbai- 400092 Date: 30/06/20:

# **PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given by the Forward Co-operative housing Society Ltd, Regd. No. B-2892 Forward House, Plot No.325-326 Wadala (W), Mumbai- 400031 tha share certificate No. 16 and having Share Nos 751 to 800 numbering 50 shares of Rs 50 /- each of Forward House No. 2, flat no. 11/326 have been lost and/or misplaced by the Shareholder Mrs.Hema Biharila Narang , she has applied to the Society to issue duplicate share certificate thereof. Anybody having any objection and / or claim in respec of the above shares should lodge any such objection and / or claim with the Society within 21 days from the date of publication of this notice, failing which the society shall issue duplicate share certificate and sha not entertain any claim whatsoeve in this regard thereafter

After issuance of duplicate share certificate the original share certificate shall stand cancelled and any person dealing with the original share certificate shall be doing so at his her own risk as to costs and consequences and the Society will not be responsible for it in any way

Secretary / Chairma FORWARD CO- OPERATIVE HOUSING SOCIETY LTD Place : Mumbai

#### **PUBLIC NOTICE**

Mrs. Vilasgauri Vasantrai Sanghani and Mr. Vasantrai Mangalii Sanghani, joint members o the KANAKIA PARK Co-Operative Housing Society Limited, having address at Thakur Complex, Kandivali East, Mumbai - 400101, and holding Flat No.111-C, in the building of the society, died

on 17/09/2010 and 09/01/2020 respectively, without making any nomination.

The Society hereby invites claims or objections from the heir/s or other claimants/objectors to the transfer of the said shares and interest of the deceased members in the capital/property of the ociety within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of such claims/objections. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the byelaws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

for and on behalf of KANAKIA PARK CHS Ltd, Date: 30.06.2021 Hon Secretary

# **Chandni Textiles Engineering Industries Ltd.**

Regd Office: 110, T.V. Industrial Estate, 52, S.K.Ahire Marg, Worli, Mumbai-400030 Maharashtra, India Office no: 022-24950328; Mobile no.: 9324802995 / 9324802991 Email: jrgroup@jrmehta.com; sales@cteil.com CIN: L25209MH1986PLC040119 NOTICE

NOTICE is hereby given that pursuant to Regulation 6 & 7 of the Securities and Exchange Board o India (Delisting of Equity Shares) Regulations, 2009 (SEBI Delisting Regulations) and amendments made thereof, the Board of Directors of the Company at its meeting held on Tuesday, 29<sup>th</sup> day o June, 2021 at 03:00 PM considered and approved inter alia, a proposal for voluntary delisting the Company's equity shares from The Metropolitan Stock Exchange of India Limited (MSE). Necessity and Object of Delisting:

he equity shares of the Company are listed on BSE Limited ("BSE") and The Metropolitan Stoc xchange of India Limited ("MSE").

The Company has undertaken an exercise for rationalization of compliance cost in relation t listing in both the stock exchanges viz., BSE and MSE and benefits derived there from Accordingly, the Board of Directors of the Company at its meeting held on 29<sup>th</sup> June, 2021 considered delisting of equity shares from one stock exchange i.e. Metropolitan Stock Exchange of India Limited in terms of SEBI Delisting Regulations.

In the terms of the SEBI Delisting Regulations, the Company has proposed the delisting of Company's shares from Metropolitan Stock Exchange of India Limited, without giving any exit opportunity to its shareholders, since the equity shares of the Company will continue to remain sted at the BSE, the stock exchange having nationwide trading terminal. The shareholders of the ompany shall continue to avail the benefits of the listing and trading on BSE Post Delisting Capital Structure

ere would be no change in Capital Structure of the Company post delisting as above For Chandni Textiles Engineering Industries Ltd

ate: June 29, 2021

20/07/2021

IST 05:30 PM

Jayesh R Mehta Director - (DIN: 00193029)

इंडियन बैंक 🛕 इलाहाबाद

Indian Bank

Corporate Office 254-260, Avvai Shanmugam Salai Royapettah, Chennai - 600 014.

NOTICE

#### **EXERCISE OF CALL OPTION ON BANK'S OUTSTANDING** TIER 2 BONDS SERIES I (ISIN - INE562A08016) AGGREGATING TO Rs.600 CRORE

Notice is hereby given that Indian Bank has decided to exercise Call Option on Bank's outstanding Tier 2 Bonds Series I (ISIN INE562A08016) in terms of relevant Offer Document/Information Memorandum to the issue, on completion of 05 years from the Date of Allotment (28th July 2016) of aforesaid Tier 2 Bonds subject to receipt of requisite prior approval of the Reserve Bank of

The Call option will be exercised on first Call Option due date i.e. on 28th July, 2021.

In terms of relevant Offer Document/Information Memorandum, Record Date fixed for the purpose is 13th July 2021.

Due to exercise of Call Option, the date of payment of principal along with due interest thereon will be 28th July 2021.

This is for information of all the concerned Bondholders.

Place : Chennai Date : 29-06-2021

Arun Kumar Bansal General Manager - CFO

### **PUBLIC NOTICE**

TAKE NOTICE THAT my Clients, Mr. Sushant Vijay Parmar and Mrs. Pinal Sushant Parmar are intending to sell all rights, title and interests in respect of residential premises in the form of Flat comprising of Two Bedroom, Hall and Kitchen (2BHK) bearing Flat No.2 admeasuring 62.2 Sq. Meters (equivalent to 670 Sq. ft.) Carpet Area, on Ground Floor in the building named and known as "Jagriti" constructed in the year 1965-66 with ground plus Three upper floors (without a 'Lift' facility) together with proportionate share of common area and facilities appurtenance to the property on plot of land bearing C. S. No. 437, Final Plot No.141 of TPS III, of Mahim Division, in the registration District and Sub-District of Mumbai, within the assessment jurisdiction of "G-North" Ward of M.C.G.M., situate lying and being at Jan-Jagriti Co-operative Housing Society Limited, 141, Senapati Bapat Marg, Matunga Road

West, Mumbai 400 016 ("the Said Flat" in brief).
My Clients, Mr. Sushant Vijay Parmar and Mrs. Pinal Sushant Parmar are exclusive owners in respect of the Said Flat AND ALSO are registered joint-members of the Jan-Jagriti Co-operative Housing Society Limited AND FURTHER THAT they are jointly holding Share Certificate, Debenture Certificate and Sinking Fund Certificate in their names of the said Jan-Jagriti Co-operative Housing Society Limited.

Any person/s including inter alia any Bank and/or any financial institutions having any claim, right, title, share, interest, benefits, demand, etc. in respect of the said property or any part thereof by way of inheritance bequest, succession, maintenance, easement, trust, tenancy, subtenancy, share, sale, transfer, exchange, mortgage, charge, lease, sublease, assignment, lien, licence, gift, care taker basis, family agreement/settlement, Decree or Order of any Court of Law, contract/s agreement, development right, partnership, any writing and/or arrangement, occupation, possession or encumbrance howsoever or otherwise, are hereby required to intimate the same known in writing along with his such claim, if any, with all supporting documentary evidence to the undersigned within 14 (Fourteen) days from the date of publication of this notice, failing which such right, title, interest, benefit, share, claim, demand, etc., if any, shall be deemed to have been waived abandoned and/or aborted and no such claim/s will be deemed to exist and not binding on my Clients and my Clients shall proceed further, as aforesaid sale transaction in respect of the said Flat with prospective Buyer.

Place: Mumbai

Date: 29/06/2021 (KAUSTUBH RAJENDRA JOSHI) ADVOCATE HIGH COURT

802, Sharanam Heights, Nadiadwala Colony No.2, S. V. Road, Malad (W), Mumbai 400 064. Mob. No.: +91-9702284645 E-mail ID: adv.kaustubhrj27@gmail.com

#### **DEEPJYOTI TEXTILES LIMITED** CIN: L27200MH1994PLC083950

Reg off: Cheznous ,Flat 1,1st Floor,JVPD Scheme, Gulmohar Cross Road No 7, Mumbai-400 049 Audited Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2021

	C	Quarter ende	Year ended		
Particulars	31-Mar-21	31-Dec-20	31-Mar-20	31-Mar-21	31-Mar-20
	Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
Operating Income	(134.97)	399.40	573.52	485.18	1,909.23
Other Income	0.07	1.34	4.82	15.79	24.66
Interest	-	-	-	-	-
Net Profit /(Loss) before tax	(157.53)	79.77	(2.72)	(88.97)	(18.87)
Tax	(17.85)	18.17	(0.28)	1.07	(1.09)
Net Profit /(Loss)	(139.68)	61.60	(2.44)	(90.04)	(17.77)
Equity Share Capital	501	501	501	501	501
Reserves	-	-	-	448.52	536.43
Earnings Per Share (of Rs 10/-each)					
Basic	(2.79)	1.23	(0.05)	(1.80)	(0.35)
Diluted	(2.79)	1.23	(0.05)	(1.80)	(0.35)

- Notes: (1) The above Audited results were reviewed by the Audit Committee at its meeting held on 29th June 2021 and approved by the Board of Directors of the Company at their
- 2) The above Audited results is an extract of the detailed of the Audited Results for the Quarter ended and Year ended March 31, 2021 filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations
- (3) During the quarter ended 31 March 2021, the Company has amended the Memorandul of Association (MOA) to include the Derivative trading activity under the main object clause. Hence, the income from trading in derivatives has been shown separately as per the requirement of Ind-AS 108 - Operating Segments and the figures for the quarter ended 31 Dec 2020 has been regrouped accordingly. 4) The full format of the Results for the Quarter ended and Year ended March 31,2021
- is available on the MSEI Stock Exchange website (www.msei.in) and on the website of the Company www.djtextiles.co.in).
- (5) No adjustment required in the Statement of Profit and Loss in accordance with Ind AS Rules / AS Rules.

For Deepjyoti Textiles Limited

Place : Mumbai Date: 29th July, 2020

Sanjay Mundra Directo (DIN: 01205282)

BLUE CHIP INDIA LIMITED

Regd. Office :10 Princep Street, 2nd Floor, Kolkata - 700072
E:info@bluechipind.net, W: www.bluechipind.in
Phone : 91-33-4002 2880, Fax :91-33-2237 9053
CIN:L65991WB1993PLC060597
EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR
THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2021
(Rs. in Lacs)

SL	Particulars	Quarter Ended 31.03.2021 (Audited)	Year Ended 31.03.2021 (Audited)	Year Ended 31.03.2020 (Audited)
1	Total Income from Operations	0.05	0.21	0.08
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	(10.35)	(29.85)	(124.97)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	(10.35)	(29.85)	(124.97)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	(10.35)	(29.85)	(124.97)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	52.87	157.81	(300.60)
6	Equity Share Capital	1106.09	1106.09	1106.09
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-
8	Earnings Per Share (of Rs.2/- each) (for continuing and discontinued operations)	(0.00)	(0.05)	(0.00)
	1. Basic:	(0.02)	(0.05)	(0.23)
	2. Diluted	(0.02)	(0.05)	(0.23)
	a) The above is an extract of the det			

filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the Stock Exchanges website i.e. www.nseindia.com, www.bseindia.com and www.cse-india.com and on the Company's website: www.bluechipind.in b) The impact on net profit / loss, total comprehensive income or any other relevant financia

itém(s) due to change(s) in accounting policies shall be disclosed by means of a footnote. c)#- Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Lo in accordance with Ind-AS Rules /AS Rules, whichever is applicable.

By order of the Board For BLUE CHIP INDIA LIMITED Sd/- Arihant Jain Place: Kolkata Managing Director DIN: 00174557 'Date: 28th June, 2021

# **ATV PROJECTS INDIA LIMITED**

CIN: L99999MH1987PLC042719

Regd Off: 1201, 12<sup>th</sup> Floor, Windfall Building, Sahar Plaza Complex, Andheri Kurla Road, J.B.Nagar, Andheri (East), Mumbai-400 059

Tel No:(022) 28380346/49; Fax:(022) 28380353 E-mail ID: atvprojects@ymail.com website: www.atvprojects.co.in

### NOTICE

Notice is hereby given that the following shareholder has lodged transfer deed(s) along with share certificate(s) for transfer of shares with old transfer deed (Form 7B) as per details below:

Name of Transferor	Filio No	Distino	tive Nos	Certificate No	Name of Share	Name The Transf
Kavita Kamal Doshi	K064883	23378800	23378849	276087	50	
Kamal Amritlal Doshi	K064883	39414718	39414817	472658	100	]
Urmila Amarnani Usha Shahaney Lachmandas Shahanny	U100001	22740988	22741037	262239	50	
Narendra Saner	N061667	25060048	25060097	307389	50	]
Sandhya Saner	N061667	42343982	42344081	502792	100	
Aziz F Pancha	A065252	30455242	30455341	412818	100	1
Zehra Ebrahim Khat	Z061080	29813866	29813915	397520	50	
Zehra Ebrahim Khat	Z061080	52029294	52029393	592177	100	
Shabbir Ebrahim Khat	S069836	27955848	27955897	363301	50	
Shabbir Ebrahim Khat	S069836	48346794	48346893	557933	100	
Kamal Janardan Dhotre	K071074	23682450	23682499	282159	50	Man Sha
Kamal Janardan Dhotre	K071074	40008718	40008817	478598	100	
Kamal Amritlal Doshi Kavita Kamal Doshi	K062194	23245900	23245949	273433	50	
Krishan Lal Bhasin Sheela Bhasin	K063241	39254818	39254917	634546	100	
Sonal Vasa Janak Kumar Vasa	S084380	28669798	28669847	377579	50	
Jayantilal M Shah	J020369	7933929	7933948	26046	20	
Jayantilal M Shah	J020369	15023297	15023346	130988	50	
Jayantilal M Shah	J020369	15023347	15023356	130989	10	
Jayantilal M Shah	J020369	15023357	15023366	130990	10	
Jayantilal M Shah	J020369	22777868	22777875	263307	8	
Javantilal M Shah	J020369	38205430	38205445	459238	16	l

As per SEBI circular dated 06th November, 2018 clause 2(c ) allows transfer of shares in cases of major mismatch/non-availability of transferor's signatures, subject to procedural requirements to be complied. The Company will process transfer of the aforesaid shares in case of Company/its Share Transfer Agent do not receives any objection/s for the same within 30 days from the date of publication hereof

For ATV PROJECTS INDIA LIMITED

Place : Mumbai H.C. Gupta **Company Secretary** 



# **MARKSANS PHARMA LIMITED**

CIN: L24110MH1992PLC066364 Read. Office: 11th Floor, Grandeur, Veera Desai Extension Road, Oshiwara, Andheri (West), Mumbai - 400053. Phone: 022 4001 2000: Fax: 022 4001 2011 Website: www.marksanspharma.com; E-mail: companysecretary@marksanspharma.com NOTICE TO SHAREHOLDERS

#### Transfer of equity shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF)

Shareholders are hereby informed that pursuant to the provisions of Investor Education and Protection Fund Authority (Accounting Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules"), as amended dividend declared by the Company for the financial year 2013-14 which remained unclaimed for a period of seven years will be transferred by the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF) and the corresponding shares on which dividends are unclaimed for seven consecutive years will also be transferred as per the procedure set out in the Rules.

In compliance with the Rules, Individual notices are being sent to all the concerned shareholders whose shares are liable to be transferred to IEPF as per the aforesaid Rules for taking appropriate action(s) on or before September 30, 2021 failing which the shares will be transferred to IEPF in adherence to the procedures prescribed in the Rules. The Company has also uploaded full details of such shareholders on the Website at www.marksanspharma.com

# In this connection, concerned shareholders may please note the

- In respect of the shares held in physical form Company would be issuing duplicate share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them for the purpose of transfer of shares to the IEPF as per the Rules and upon such issue, the original share certificate(s) which stand registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable.
- In respect of the shares held in demat form Company shall inform to the Depository by way of corporate action for transfer of shares in favour of the Demat account of IEPF.

the event valid claims is not received on or before September 30, 2021, the Company shall, with a view to comply with the requirements of the said Rules, transfer the unclaimed dividend amount and the corresponding shares to IEPF, as per the procedure stipulated in the Rules, without any further notice. Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF Authority. Shareholders may note that both unclaimed dividend amount and corresponding shares transferred, including all benefits accruing thereon, if any, can be claimed from IEPF Authority, by making an application in Form IEPF-5 online and send the physical copy of the same duly signed (as per registered specimen signature) along with requisite documents enumerated in the said Form IEPF-5 to the Company at its Registered Office or to M/s Bigshare Services Private Limited, RTA of the Company.

For any queries on the above matter, shareholders are requested to contact the Company's Registrar and Share Transfer Agents, Bigshare Services Private Limited, 1st Floor, Bharat Tin Works Building, Opp. Vasant Oasis, Makwana Road, Marol, Andheri East, Mumbai 400059, Tel. 022 - 62638200, E-mail ID: investor@bigshareonline.com.

For Marksans Pharma Limited

Place: Mumbai Date : 29th June, 2021 Harshavardhan Panigrahi Company Secretary

Place: Mumbai

Date: June 29, 2021

# युनियन बैंक। 🕥 Union Bank

3-11 - STI Andhra Regional Office, Mumbai Thane: Dhanlaxmi Industrial Estate, 1st Floor Gokul Nagar, Near Navnit Motors, Thane (W)-400601

PREMISES REQUIRED ON LEASE Union Bank Of India requires a well constructed commercial premises admeasuring 2000 sq ft [ ±10% ] carpet area in ready possession/under construction nea Shankarrao Chowk, Kalyan within 1km vicinity of our existing Kalyan branch preferably on Ground floor. For further details please visit Bank's website www.unionbankofindia.com/e-procurement portal tenders.gov.in/ or at our office. Last date for submission of bids in the prescribed format is 20.07.2021 up to 3.30pm. The

The Bank reserves its right to accept or reject any or all bids without assigning any

technical bids will be opened on 20.07.2021 at 4.00 P.M. at the above men

Dy. Regional Head, Regional Office Mumbai -Thane

# NORTON GRINDWELL NORTON LTD.

Regd. Office: 5th Level, Leela Business Park, Andheri-Kurla Road, Marol Andheri (F) Mumbai 400 059

Tel.: 022 4021 2121 \* Fax: 022 4021 2102 \* Email: Sharecmpt.GNO@saint-gobain.com \* Website: www.grindwellnorton.co.in \* CIN: L26593MH1950PLC008163

# ANNUAL GENERAL MEETING, DIVIDEND AND BOOK CLOSURE

ursuant to the General Circular nos. 20/2020, 14/2020, 17/2020, 02/2027 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020 and January 13, 2021 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Circular no. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated May 12, 2020 and January 15, 2021, issued by the SEBI (hereinafter collectively referred to as "the Circulars"), Companies are allowed to hold Annual General Meeting ("AGM") through VC/OAVM, without the physical presence of Members at a common venue. Hence, in compliance with the Circulars the AGM of the Company is being held through VC/OAVM.

The Notice is hereby given that the 71st Annual General Meeting ("AGM") of the Company will be held through Video Conferencing ("VC")/ Other Audic Visual Means ("OAVM") on Wednesday, July 28, 2021 at 3:00 p.m. IST to transact the business, as set out in the Notice of the AGM which is being circulated for convening the AGM

In compliance with the aforesaid Circulars, Notice of the AGM along with the Annual Report 2020-21 will be sent only by electronic mode to those shareholders whose email addresses are registered with the Company Depositories. Shareholders holding shares in physical mode are requested o furnish their email addresses and mobile numbers with the Company's Registrar and Transfer Agent, TSR Darashaw Consultants Private Limited, at csg-unit@tcplindia.co.in. The Notice of 71<sup>st</sup> AGM and Annual Report for the Financial Year 2020-21 will also be available on the Company's website at www.grindwellnorton.co.in and on the website of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively.

Shareholders who have not registered their email addresses will have ar opportunity to cast their vote remotely on the business as set forth in the Notice of the AGM through remote e-voting or through e-voting system during the AGM. The manner of voting remotely for shareholders holding shares in dematerialized and physical mode will be provided in the Notice to the shareholders.

The Board of Director in their meeting held on May 7, 2021 has recommended a dividend of Rs. 9.50/- per equity share. If the dividend as recommended by the Board of Directors is approved at the AGM, the payment of such dividend, subject to deduction of tax at source, will be made on or from Friday, July 30, 2021. For Shareholders who have no updated their bank account details, dividend warrants/ demand draft/ cheques will be sent out to their registered addresses. To avoid delay in receiving the dividend, shareholders are requested to update their KYC with their Depositories (where shares are held in dematerialized mode and with the Company's Registrar and Transfer Agent (where shares are held in physical mode) to receive the dividend directly into their bank account. Shareholders whose shareholding is in electronic mode are requested to direct notifications about change of address and updates about bank account details to their respective depository participants (DP). Shareholders whose shareholding is in physical mode are requested to opt for the Electronic

Clearing System (ECS) mode to receive dividend on time. We urge shareholders to utilize the ECS for receiving dividends. Shareholders may note that the Income Tax Act, 1961, ("the IT Act") as amended by the Finance Act, 2020, mandates that dividends paid or distributed by a company after April 1, 2020 shall be taxable in the hands of shareholders. The Company shall therefore be required to deduct tax at source (TDS) at the time of making the payment of dividend. In order to enable us to determine the appropriate TDS rate as applicable, shareholders are requested to submit the following documents, as specified in the below paragraphs, in accordance with the provisions of the

For Resident Shareholders, taxes shall be deducted at source unde Section 194 of the IT Act as follows-

Shareholders having valid PAN 10% or as notified by the Government of India
Shareholders not having PAN / valid PAN 20% or as notified by the

Government of India However, no tax shall be deducted on the dividend payable to a residen individual if the total dividend to be received by them during Financial Year 2021-22 does not exceed Rs. 5,000 and also in cases where shareholders provide Form 15G / Form 15H (Form 15H is applicable for resident individual shareholders aged 60 years or more) subject to conditions specified in the IT Act. Resident shareholders may also submit any other document as prescribed under the ITAct to claim a lower / Nil withholding tax. PAN is mandatory for shareholders providing Form 15G / 15H or any other document as mentioned above.

For Non-resident Shareholders, taxes are required to be withheld in accordance with the provisions of Section 195 and other applicable sections of the IT Act, at the rates in force. The withholding tax shall be a the rate of 20% (plus applicable surcharge and cess) or as notified by the Government of India on the amount of dividend payable. However, as pe Section 90 of the IT Act, non-resident shareholders have the option to be governed by the provisions of the Double Tax Avoidance Agreement (DTAA) read with Multilateral Instrument (MLI) between India and the country of tax residence of the shareholder if they are more beneficial to them. For this purpose, i.e. to avail the benefits under the DTAA read with MLI, non-resident shareholders will have to provide the following:

- Copy of the PAN card allotted by the Indian Income Tax authorities duly attested by the shareholder or details as prescribed under rule 37BC or Income Tax Rule, 1962;
- Copy of Tax Residency Certificate (TRC) for the FY 2021-22 obtained from the revenue/tax authorities of the country of tax residence, duly attested by the shareholder; Self-declaration in Form 10F:
- Self-declaration by the shareholder of having no Permanen Establishment in India in accordance with the applicable Tax Treaty; Self-declaration of beneficial ownership by the non-resident shareholder Any other documents as prescribed under the ITAct for lower withholding
- of taxes if applicable, duly attested by the shareholder. The Finance IT Act. 2021, has inter alia inserted the provisions of section 206AB of the IT Act with effect from July 1, 2021. The provisions of section 206AB of the IT Act require the deductor to deduct tax at higher of the

following rates from amount paid/ credited to 'specified person' At twice the rate specified in the relevant provision of the Act: or

At twice the rates or rates in force: or

iii. At the rate of 5% The applicable tax rate shall be considered as per the IT Act on the

dividend payment. The 'specified person' means a person who has:

not filed return of income for both of the two assessment years relevan to the two previous years immediately prior to the previous year in which tax is required to be deducted, for which the time limit of filing

return of income under sub-section (1) of section 139 has expired; and subjected to tax deduction/collection at source in aggregate amounting to Rs. 50,000 or more in each of such two immediate previous years. The non-resident who does not have the Permanent Establishment is

excluded from the scope of a specified person. In case of Foreign Institutional Investors / Foreign Portfolio Investors, tax will be deducted under Section 196D of the IT Act @ 20% (plus applicable surcharge and cess) or rate provided in the relevant DTAA read with MLI whichever is more beneficial subject to the submission of the above

documents. The aforesaid declarations and documents need to be submitted by the shareholders by sending an email to the following email addresses by

Wednesday, July 21, 2021. Resident shareholders - csg-exemptforms2122@tcplindia.co.in Non-resident shareholders - sharecmpt.gno@saint-gobain.com No documents will be considered after Wednesday, July 21, 2021, We

request you to kindly take note accordingly. The Register of Members and Share Transfer Books of the Company wil remain closed from Thursday, July 22, 2021 to Wednesday, July 28, 2021 (both days inclusive) for the purpose of the AGM and for the payment of dividend, subject to approval of the Members at the ensuing AGM of the Company.

The Notice of 71st AGM of the Company will be sent to the shareholders or

heir registered email addresses in due course For Grindwell Norton Limited

K. Visweswaran

**Company Secretary** 

**PUBLIC NOTICE** 

Smt. Alka Vinayak Kulkarni a member of Salasar Tower Co-Op. Hsg. Soc. having address at Flat No. 604 Salasar Tower, Phatak Rd., Near Nagar Bhawan, Bhayandar West, 401 101 holding Flat No. 604 on 6th floor of Society Bldg died on 6th April 2020, making her husband Shri Vinayak Pandurang Kulkarni as first Nominee. The society hereby invite claims or objection from the heir/ heirs or other claimants/objections to the transfer of her shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of 15 days from the date of publication of this notice with documentary evidence and proof to the secretary of society

If no claim/ objection is received during the period, the society shall be free to transfer the above share to the first nominee (husband) Shri Vinavak Pandurang Kulkarni

For and on behalf of Salasar Tower Co-Op Hsg. Soc. Ltd. Nandu Poddar (Hon. Secretary)

Date: 30.06.2021 Place: Bhayandar West

#### जाहीर सूचना

सदर प्रस्तुतीने सर्वांना कळविण्यात येत आहे की, श्रीमती सुशिलावेन रसिकलाल शाह यांनी फ्लॅट क्र.६०३, ६वा मजला, नर्मदा सागर कोहीसोलि., श्रिंपोली क्रॉस रोड क्र.१, राजदा महापालिका शाळेजवळ, शिंपोली, बोरिवली (प.), मुंबई-४०००९२, क्षेत्रफळ २१० चौ.फु. ही जागा मे. फिनिक्स डेन्हलपर्स यांच्याकडून दिनांक ०१.०४.१९९७ रोजीचे विक्री करारनामानुसार खरेदी केले होते. असे की, श्री. नितीन आर. शाह यांनी सदर फ्लॅट श्रीमती सशिलाबेन रसिकलाल शाह यांचे कायदेशीर वारसदार म्हणून प्राप्त केले आहे. असे की, श्री. नितीन आर. शाह यांनी सदर फ्लॅट दिनांक 0४.0२.२००० रोजीचे दस्तावेज क्र.बीडीआर-४३५-२००० नुसार नोंदणीकृत दिनांक २५.०१.२००० रोजीचे विक्री . रुरारनामानुसार श्री. मनिष पी. पारिख व श्रीमती कुसुमबेन पी. पारिख यांना विक्री/हस्तांतरीत केले. असे की, श्रीमर्त कुसुमनेन पी. पारिख यांचे मुंबई येथे ०२.०७.२००२ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात श्री. मनिष पी. पारिख (मुलगा), श्रीमती हेमा संजय शेठ (मुलगी) आणि श्रीमती हर्षा अमित पारित्व (सुन) हे कायदेशीर वारसदार आहेत. असे की, श्रीमती हेमा संजय शेठ (मुलगी) आणि श्रीमती हर्षा अमित पारिख (सुन) यांनी दिनांक १२.०३.२०२१ रोजीचे दस्तावेज क.बीआरएल-५/४३३४/२०२१ नुसार नोंदणीकृत दिनांक १२.०३.२०२१ रोजीचे मक्तता करारनामानसार श्री. मनिष पारिख (माझे अशील) यांच्या नावे त्यांचे शेअर मुक्त केले आहेत आणि सोसायटीने दिनांक १५.०३.२०२१ रोर्ज त्यांच्या नावे अनुक्रमांक ६६ ते ७० चे ४ शेअर्सचे भागप्रमाणपट क्र.१४ वितरीत केले आहे आणि तेव्हापासून माझे अशील श्री मनिष पी पारिख हे सदर फ्लॅटचे १००% एकमेव मालक आहेत आणि सदर फ्लॅट त्यांनी श्रीमती ममता राकेश गोपानी व श्री. राकेश सी. गोपानी यांना दिनांक १९.०३.२०२१ रोजीचे दस्तावेज क्र.बीआरएल-५/४७५९/ २०२१ नसार नोंदणीकत दिनांक १९.०३.२०२१ रोजीचे विक्री करारनामानुसार विक्री/हस्तांतरीत केले.

जर कोणा व्यक्तीस/पक्षकारास सदर फ्लॅटवर किंवा भागाव कोणताही दावा किंवा हित असल्यास त्यांनी माझ्याकडे, माझ्या अशिलाकडे लेखी स्वरुपात सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत कळवावे, अन्यथा दावा विचारात

पंकज कुमार द्विवेदी (वकील उच्च न्यायालय) कार्यालय: फ्लॅट क्र.४३, ई विंग, गोकुळ सृष्टी इमारत क्र.३, मित्तल एन्क्लेव्ह, नायगाव (पूर्व) ६मारत क्र.२, ाचवल र चराच्य, ताचल र छुन, पालघर-४०१२०८. ई-मेल:alokdube2@gmail.com नांक: ३०.०६.२०२१ ठिकाण: मुंबई दिनांक: ३०.०६.२०२१

## जाहीर सूचना

श्रीमती शैला जॉन या दीप सागर बँक ऑफ बडोदा एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह हौ सिंग सोसायटी लिमिटेड (सोसायटी) च्य सदस्या आहेत आणि सोसायटीच्य इमारतीमधील फ्लॅट क्र.ए-४ च्या मालक आहेत, यांनीअनुक्रमांक १६ ते २० धारक प (पाच) शेअर्सकरिता मुळ भागप्रमाणपत्र क्र.४ हरवले असल्यांचे सोसायटीला कळविले आहे आणि त्यांनी हरवलेल्या मुळ भागप्रमाणपत्रा ऐवजी दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठीसोसायटीकडे अर्ज केला आहे.

सोसायटी याव्दारे, दु य्यम भागप्रमाणपः वितरणास दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्य सूचनेच्या प्रसिध्दीपासून १४ दिवसांत दीप सागर बँक ऑफ बडोदा एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह हौ सिंग सोसायटी लिमिटेड, एन.एस. फडके रोड, अंधेरी (पुर्व), मुंबई-२००६९ च्या साचवाकड वितरणासाठी त्याच्या / तिच्या / त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पुष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/ आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर श्रीमती शैल जॉन यांना दु य्यमभागप्रमाणपत्र वितरणास सोसायटी उपविधीतील तरतुदींमधील दिलेल्य मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर काही दावे/ आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुदींनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्या नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दारे निरीक्षणाकरिता सोसायटीचे सचिव यांच्याकडे सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासन दावा / आक्षेप सादर करण्याच्या कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सर्व कामकाजाच्या दिवशी स.१०.०० ते

च्या वतीने व करिता दीप सागर बँक ऑफ बडोदा एम्प्लॉर्डज को-ऑपरेटिव्ह हौ सिंग सोसायटी लिमिटेड

सही/ अहमद सय्यद (मा. सचिव) दिनांक : २८ जून, २०२१

ठिकाण : मुंबई

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

रायगड येथील खालील वर्णनाची जमीन मिळकत आहे.

जाहीर सूचना बॉम्बे गोग्रास भिक्षा संस्थेची मालकी जागा मौजे - नसरापूर, तालुका - कर्जत, जि.

Sr.	Village	Survey No.	Admeasuring	Pot	Akar
۷o.	1	Hissa No.	area	Kharaba	Rs. P.
1.	Nasrapur	54/8	2H-72R-OP	0H-16R-0P	2.65
2.	Nasrapur	53/2/अ	0H-53R-30P	0H-04R-30P	7.32
3.	Nasrapur	53/2/ब	0H-39R-10P	0H-01R-30P	5.63
4.	Nasrapur	53/2/क	0H-25R-80P	0H-01R-30P	2.56
5.	Nasrapur	53/2/ड	0H-53R-50P	0H-04R-80P	0.37
6.	Nasrapur	53/2/ई	0H-58R-0P	0H-03R-0P	0.53
7.	Nasrapur	53/2/फ	0H-39R-20P	0H-01R-20P	5.62
8.	Nasrapur	33/4	0H-22R-0P	_	0.34

सदर जिमनीवर जास्तीत जास्त कुळ कायदा तसेच, अतिक्रमणा खाली असून जमीन 'जशी आहे तशी'' या तत्वावर मा. धर्मादाय आयुक्त मुंबई यांच्या मान्यतेनुसार मालकी हक्कावर विकणे आहे. त्यांनी संस्थेच्या नावे रु. १० लाख (रु दहा लाख) डिमांड ड्राफ्ट सह आपल्या अर्जासह सदर जाहिरात प्रसिध्द झाल्यावर १५ दिवसांच्या आत बॉम्बे गोग्रास भिक्षा संस्था ची रिज. ऑफिस C/O. आइ. एम. पी. पॉवर लि. ३५/सी, पॉप्युलर प्रेस बिल्डींग, दुसरा मजला, पंडित एम.एम. मालविया रोड, ताडदेव, मुंबई - ४०००३४ वर सादर करावी. या संबंधित अंतिम निर्णय संस्थेचे अध्यक्ष/प्रमुख विश्वास्थाचे अनुमतीवर

सह सचिव/मॅनेजर

विकसित इंजिनिअरिंग लिमिटेड

सीआयएन:एल९९९९एमएच१९८३पीएलसी०२९३२१ 🚺 🖿 💶 नोंदणीकृत कार्यालय: खोली क्र.१-२, कपाडिया चेंबर्स, ५१ भरूच स्ट्रिट, मस्जिद बंदर (पूर्व), पुंबई (महाराष्ट्र)-४०००९.

39 मार्च २०२१ रोजी संप्रलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित एकमेव वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

(रु. लाखात, ईपीएस व्यतिरिक्त)								
	संपलेली	तिमाही	संपले	ले वर्ष				
तपशील	३१.०३.२०२१	३१.०३.२०२०	३१.०३.२०२१	३१.०३.२०२०				
	(लेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)				
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	-	-	80.08	-				
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			·					
(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(४३१.५२)	(२६.९२)	(३९९.0२)	(89.0८)				
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)								
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(४३१.५२)	(903.9८)	(३९९.0२)	(१३२.५३)				
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)								
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(४६८.८७)	(903.9८)	(४३६.३७)	(१२८.१७)				
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष								
नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(४६८.८७)	(903.9८)	(४३६.३७)	-				
समभाग भांडवल	28.90	28.90	28.90	28.90				
राखिव (मागील वर्षाच्या ताळेबंद पत्रकात दिल्यानुसार								
पुर्नमुल्यांकीत राखीव वगळून)	-	-	£80.99	90८४.२८				
उत्पन्न प्रतिभाग (रू.१० प्रत्येकी)								
(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)								
१. मूळ (रु.)	(9८८.३0)	(४٩.७६)	(१७५.२५)	(५१.४७)				
<ol> <li>सौमिकृत (रु.)</li> </ol>	(9८८.३0)	(४१.७६)	(904.24)	(49.80)				

करण्यात आलेली ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजवर वेबसाईटवर www.bseindia.com आणि कंपनीच्या www.viksit.in वेबसाईटवर उपलब्ध आहे

मंडळाच्या आदेशान्वरे सही/-रघुनंदन खंडेलवाल दिनांक: २८.०६.२०२१ व्यवस्थापकीय संचालव ठिकाण: मुंबई डीआयएन:००४०१११३

पनाचे इन्नोवेशन्स लिमिटेड

सीआयएन:एल५११००एमएच१९८१पीएलसी३१२७४२ नोंदणीकृत कार्यालयः २रा मजला, इमारत क्र.ए३, युनिट क्र.२०१ए, बाबोसा इंडस्ट्रीयल पार्क, मुंबई-नाशिक महामार्ग (एन.एच.३), सारावली गाव, भिवंडी, ठाणे-४२१३०२, महाराष्ट्र, भारत. कॉर्पो. कार्यो.: युनिट क्र.00२, रहेजा प्लाझा १, एल.बी.एस. मार्ग, घाटकोपर (प.), मुंबई-४०००८६, महाराष्ट्र, भारत. मोबा.:८२९१५२९९३४, ई-मेल:info@panachemodera.com, वेबसाईट:www.panachemodera.com

३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षांकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवात (रु.लाखात, शेअर डाटा व्यतिरिक्त)

			एकमेव		एकत्रित		
अ. क्र.	तपशील	संपलेली चालु तिमाही	वर्ष ते तारीख	मागील वर्षात संपलेले संबंधित ३ महिने	संपलेली चालु तिमाही	वर्ष ते तारीख	मागील वर्षात संपलेले संबंधित ३ महिने
		३१.०३.२१	39.03.79	39.03.70	39.03.79	३१.०३.२१	३१.०३.२०
8	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	२७३.७६	९८२.८८	\%.9 <b>£</b> %	२७३.७६	967.66	\3 <b>?</b> .88
2	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर #)	₹.१८	(१६.७४)	(१३.९१)	₹८.९३	(१४.६१)	(\$9.06)
m	करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर #)	३८.३१	(१४.६१)	(१७.९१)	२६.४९	(२७.०५)	(१७.३७)
8	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/ किंवा विशेष साधारण बाबनंतर #)	२९.0९	(१०.२०)	(2.09)	१७.२६	(२२.६५)	(७.५७)
S.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	₹₹.00	(۶۶.১)	(१२.१५)	१९.३१	(२१.२६)	(११.६२)
ξ	समभाग भांडवल	४३९.00	४३९.00	४३९.00	४३९.00	४३९.00	४३९.00
b	राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात नमुद पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	\$0.88	\$0.88	\$0.88	\$0.88	\$0.88	\$0.88
C	उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मूल्य रू.१०/- प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनासाठी)		, ,				
	मूळ सौमिकृत	0.६६ 0.६६	(0.२३) (0.२३)	(১۶.0) (১۶.0)	9.3° 0.3°	(0.43) (0.43)	(০.१७) (০.१७)

९. से सीबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायर्सेट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये बीएसईसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक व वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक व वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.panachemodera.com वेबसाईटवर आणि बीएमई लिमिटेडच्या www bseindia com वेबमाईटवर उपलब्ध आहे.

वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखा समितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि २८ जून, २०२१ रोजी झालेत मंचालक पंडलाच्या मधेत नोंटपटावर घेण्यात आले आणि वैधानिक लेखापरिश्रकांनी त्याचे प्रयादित प्रनिविलोकर

<sub>व्यवस्थापकीय संचाल</sub>

ठिकाण: मुंबई

फ्रेजर ॲण्ड कंपनी लिमिटेड

सीआयएन:एल५११००एमएच१९१७पीएलसी२७२४१८ नोंद.कार्यालय: बी-१०, दिव्यस्मित कोहौसोलि., गौरव गार्डन कॉम्प्लेक्स, गौरव जमुना इमारतीसमोर, बंदर पाखाडी रोड, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७. दूर.:०२२-२८६८६७३५, ई-मेल: fraseracp@gmail.com, वेबसाईट: www.fraserindia.co.in ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

_		रु.लाखात, इपाएस व्यातारक्त)				
			संपलेली तिमार्ह	t	संपलेले वर्ष	
	तपशिल	39.03.2029	38.88.8080	३१.०३.२०२०	३१.०३.२०२१	38.03.2020
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित
٤.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	१६६.५८	१३५.०७	33.66	३७२.५८	२५१.१९
٦.	कालावधीकरिता निव्वळ नफा (कर, अपवादात्मक बाबपूर्व)	6.08	५.९३	(१.५१)	१४.०७	9.80
₹.	कालावधीकरिता निव्वळ नफा (करपूर्व, अपवादात्मक बाबनंतर)	6.08	4.93	(१.५१)	१४.०७	9.80
٧.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा			, ,		
	(अपवादात्मक व विशेष साधारण बाबनंतर)	4.38	8.88	(१.0३)	१०.५२	७.१५
۷.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा			( , , ,		
	(करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)	4.38	8.88	(१.0३)	१०.५२	७.१५
ξ.	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य १०/- प्रती भाग)	८१.२०	८१.२०	८१.२०	८१.२०	८१.२०
٠ ٥.	इतर समभाग	_	-		_	(२६.७६)
८.	उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य १०/- प्रती भाग)					, , , ,
	१. मूळ	0.६५	0.44	(0.83)	१.३0	0.00
	२. सौमिकृत	0.६५	0.44	(0.83)	१.३0	33.0

. लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन कप्ण्यात आले आणि सोमवार, २८ जून, २०२१ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य कप्ण्यात आले. वैधानिक लेखापरिक्षकांनी वरील निष्कर्षांचे लेखापरिक्षण केले आहे. ३१ मार्च, २०२१ व ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या तिमाहींचे आकडे हे संपुर्ण वित्तीय वर्षासंदर्भात लेखापरिक्षित आकडे आणि वित्तीय वर्षाच्या तृतीय तिमाहीपर्यंत प्रकाशित वर्ष ते तारीख आकडे यादरम्यान ताळमेळ घालणारे आकडे आहेत.

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली नऊमाही तिमाही व वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनी जेथे सूचिबध्द आहे त्या स्टॉक एक्सचेंजच्य www.bseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.fraserindia.co.in वेबसाईटवर उपलब्ध आहे. कंपनी संपर्ण कार्यचलन एक व्यवसाय विभाग अर्थात बांधकाम व स्थावर संपदासंबंधी साहित्याचा पुरवठा यात कार्यरत आहे. म्हणून इंडएएस १०८ कंपनीच्या

व्यवस्थापनाने लागु केले नाही कारण कंपनीचा एकमेव व्यवसाय विभाग आहे. मागील कालावधी/तिमाहीचे आकडे चालु वर्ष व तिमाहीचे आकड्यांसह निश्चितीसाठी पुर्नगठीत/पुर्ननमुद केले आहेत

फ्रेजर ॲण्ड कंपनी लिमिटेडकरित श्री. विकेश कामदा (व्यवस्थापकीय संचालक

प्रकाश विछीवोर

### S V TRADING AND AGENCIES LIMITED

CIN: L51900MH1980PLC022309

Registered Office: Office No.006, Building No.1, Vasant Aishwarya C.H.S.Ltd, Mathuradas Extn. Road, Kandivali (W) Mumbai-400067 Tele Nos.: 022-65027372; Website:svtrading.co.in, Email id: svtradingandagencies@gmail.com

STATEMENT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2021

Sr.		Qı	uarter End	Year Ended		
No.	Particulars 3		31-12-2020	31-03-2020	31-03-2021	31-03-2020
		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
1	Total Income from operations	96.77	-	35.02	103.22	107.40
2	Profit(-Loss) before tax for the period	91.08	(4.66)	29.33	83.79	85.52
3	Net Profit(-Loss) for the period	101.41	-4.66	13.42	94.13	69.61
4	Total Comprehensive Income for the period	101.41	-4.66	13.42	94.13	69.61
5	Paid-up equity share capital					
	(Face Value of Rs.10/- each)	1,710.00	1,710.00	1,710.00	1,710.00	1,710.00
6	Basic and diluted EPS	0.59	(0.03)	0.08	0.55	0.41
No	Note					

The above is an extract of the detailed format of the standalone financial results for the guarter and year ended on March 31, 2021 filed with the Stock Exchange under regulation 33 of SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation 2015. The full format of the standalone financial results for the quarter and year ended on March 31, 2021 are available on the Stock Exchange website i.e. www.bseindia.com and Company website i.e. www.svtrading.co.in.

for and on behalf of the Board of Directors of

Place: Mumbai Date: 29th June, 2021

S V Trading and Agencies Limited Sd/-Gopal Lal Paliwal

Managing Director

DIN: 06522898

**SVARAJ TRADING AND AGENCIES LIMITED** 

CIN: L51100MH1980PLC022315

Registered Office: Office No.30, 2nd Floor, 380/82 Amruteshwar CHSL, J.S.S. Road, Mumbai-400002. Tele Nos.: 022-22053575; Website:svarajtrading.com, Email id: svarajtradingagencies@gmail.com STATEMENT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2021

Sr.		Qı	uarter end	Year ended		
No.	Particulars	31-03-2021	31-12-2020	31-03-2020	31-03-2021	31-03-2020
		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
1	Total Income from operations	57.50	20.82	53.30	139.51	175.17
2	Profit(-Loss) before tax for the period	45.51	10.96	42.57	99.95	134.18
3	Net Profit(-Loss) for the period	20.35	10.96	8.83	74.79	100.44
4	Total Comprehensive Income for the period	20.35	10.96	8.83	74.79	100.44
5	Paid-up equity share capital					
	(Face Value of Rs.10/- each)	1,475.00	1,475.00	1,475.00	1,475.00	1,475.00
6	Basic and diluted EPS	0.14	0.07	0.06	0.51	0.68
Not	e					

2021 filed with the Stock Exchange under regulation 33 of SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation 2015. The full format of the standalone financial results for the guarter and financial year ended on March 31, 2021 are available on the Stock Exchange website i.e. www.bseindia.com and Company website i.e. www.svarajtrading.com

for and on behalf of the Board of Directors of Svaraj Trading and Agencies Limited

Place: Mumbai Date: 29th June 2021 Managing Director DIN: 05335662

# व्हीएक्सएल इन्स्टुमेन्टस लिमिटेड

सीआयएन: एल८५११०एमएच१९८६पीएलसी२७२४२६,

**नोंदणीकृत कार्यालय:** क्र.२५२, ५वा मजला, इमारत क्र.२, सॉलिटेअर कॉर्पोरेट पार्क, चकाला, अंधेरी (पुर्व), मुंबई–४०००९३, महाराष्ट्र. दुर::९१-२२-२८२४५२१०, फॅक्स:९१-२२-४२८७२१९७, ई-मेल: cfo@vxl.net

३९ मार्च, २०२९ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरीता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल (रु.लाखात, उत्पन्न प्रतिभाग व्यतिरि

		सपलेली तिमाही	मागील संपलेली तिमाही	मागील वर्षात संपलेले संबंधित ३ महिने	सपलेले चालु वित्तीय वर्ष	सपलेले मागील वित्तीय वर्ष
	तपशील	(लेखापरिक्षित) ३१.०३.२०२१	(अलेखापरिक्षित) ३१.१२.२०२०	(लेखापरिक्षित) ३१.०३.२०२०	(लेखापरिक्षित) ३१.०३.२०२१	(लेखापरिक्षित) ३१.०३.२०२०
٩. २.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक	२७५.८४	२९०.७६	<b>६५0.९0</b>	09.500	<b>१९६</b> ०.०२
3.	आणि/किंवा विशेष साधारण बाबपुर्व) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक	(१९९.५८)	(४२.५३)	(१५.३६)	(४२३.२८)	(९५.७९)
8.	आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) करानंतर कालावधीकरिता निव्यळ नफा/(तोटा) (अपवादात्मक	(१९९.५८)	२८५.८३	(૧५.६૧)	(903.83)	(९६.०४)
o. 4	आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(१६६.३५)	928.93	(१५.६१)	(२२६.९१)	(९६.०४)
,	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	(१६६.७१)	928.93	(२०.५०)	(२२७.२८)	(900.93)
ξ. Θ.	समभाग भांडवल   राखीव (पुर्नमुल्यांकीत राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित	9332.86	9332.86	9332.86	9332.86	9332.86
۷.	ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार उत्पन्न प्रतिभाग (अखंडीत व खंडीत कार्यचालनाकरिता)				(७५५.५९)	(११९४.०७)
	(रू. १०/ – प्रत्येकी) १. मूळ	(9.24)	0.90	(0.94)	(9.09)	(30.0)
_	२. सौमिकृत 	(9.24)	0.90	(0.94)	(9.09)	(0.08)

जर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर क मान्यतेनुसार, लेखा समितीद्वारे पुनर्विलोकीत, भारतीय लेखाप्रमाण (इंडएएस) अंतर्गत तयार करण्यात आलेले सविस्तर त्रैमासिक व वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. सदर त्रैमासिक व वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व कंपनीच्या www.vxl.net वेबसाईटवर उपलब्ध आहे

संचालक मंडळाच्या वतीने व करित एम.व्ही. शेट्टी

पूर्णवेळ संचालक

ठिकाण: बंगळुरू



Investment Manager: BNP Paribas Asset Management India Private Limited (AMC) Corporate Identity Number (CIN): U65991MH2003PTC142972

Registered Office: Crescenzo, 7th Floor, G-Block, Bandra Kurla Complex, Bandra - East, Mumbai - 400 051.

Website: www.bnpparibasmf.in • Toll Free: 1800 102 2595

# NOTICE CUM ADDENDUM NO. 22/2021

I. Declaration of dividend under the designated Scheme of BNP Paribas Mutual Fund (the Fund):

Notice is hereby given that the Trustees of the Fund have approved distribution under Income Distribution cum Capital Withdrawal ("IDCW") Options of the following Scheme at the stated rate per unit subject to available distributable surplus and fixed Monday, July 05, 2021^ as the Record Date:

Name of the Scheme	Name of the Plan/Option	NAV per unit as on June 28, 2021 (face value per unit of ₹ 10/-)	Dividend per unit ** (₹)
	Regular Plan - Adhoc IDCW Option	10.781	0.05
BNP Paribas Arbitrage Fund	Direct Plan - Adhoc IDCW Option	10.896	0.05
	Regular Plan - Monthly IDCW Option	10.304	0.05
	Direct Plan - Monthly IDCW Option	10.491	0.05
	Regular Plan – Quarterly IDCW Option	10.430	0.15
	Direct Plan - Quarterly IDCW Option	10.624	0.15

^or the immediately following Business Day, if that day is not a Business Day.

# The distribution will be subject to the availability of distributable surplus and may be lower, depending on the distributable surplus available on the Record Date.

\*Net distribution amount will be paid to the unit holders under respective categories after deducting applicable

For the units held in physical form, amount of distribution will be paid to all unit holders whose names appear in the records of the Registrar at the close of business hours on the record date and for units held in demat form, the names appearing in the beneficial owners master with the Depository as on the record date shall

Pursuant to distribution under IDCW, NAV of the IDCW option of the scheme(s) would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

II. Notice cum Addendum to the Statement Of Additional Information (SAI), Scheme Information Document (SID) and Key Information Memorandum (KIM) for the Schemes of BNP Paribas Mutual Fund ('the Fund'): Change in address of Official Points of Acceptance of Transactions (OPAT):

Investors are requested to note the change in address of the following Official Points of Acceptance  $\sigma_{
m c}$ Transactions (OPAT) of KFin Technologies Private Limited, Registrar & Transfer Agents w.e.f. July 05, 2021:

Branch	Old Address	New Address
Junagadh	124-125 Punit Shopping Center, M.G. Road,	Shop No. 201, 2 <sup>nd</sup> Floor, V-Arcade Complex,
	Ranavav Chowk, Junagadh - 362 001	Near Vanzari Chowk, M.G. Road, Junagadh – 362 001

Note: This Notice cum addendum forms an integral part of the SAI, SID & KIM of the Fund read with the addenda issued thereunder. All other terms and conditions mentioned in the SAI, SID & KIM remain unchanged

For BNP Paribas Asset Management India Private Limited (Investment Manager to BNP Paribas Mutual Fund)

Date : June 29, 2021 Place: Mumbai Authorised Signatory

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

### चांदनी टेक्स्टाईल्स इंजिनियरींग इंडस्ट्रीज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ११०, टी.व्ही. इंडस्ट्रीयल इस्टेट, ५२, एस.के. अहिरे मार्ग, वरळी, मुंबई-४०००३०, महाराष्ट्र, भारत. बूर.:०२२-२४९५०३२८, मोजा.:९३२४८०२९९५/९३२४८०२९९१, ई-मेल:jrgroup@jrmehta.com, sales@cteil.com, सीआयएन:एल२५२०९एमएच१९८६पीएलसी०४०११९

### सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. भारतीय रोखे व विनिमय मंडळ (समभागांचे असचिबद्धता) अधिनियम. २००९ (सेर्ब असुचिबद्धता अधिनियम) चे नियम ६ व ७ आणि त्यातील सुधारणेनुसार कंपनीच्या संचालक मंडळाने त्यांच्या मंगळवार २९ जून, २०२१ रोजी दु.३.००वा. झालेल्या सभेत दि मेट्रोपोलिटन स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एमएसई)

### मधन कंपनीचे समभाग ऐच्छिकरित्या असचिबद्ध करण्याकरिता प्रस्ताव विचारात घेतले व मान्यता दिले.

असुचिबद्धतेची आवश्यकता व उदिष्ट: (Rs. In Lakhs) कंपनीचे समभाग बीएसई लिमिटेड (बीएसई) व दि मेट्रोपोलिटन स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एमएसई) व सुचिबद्ध आहेत.

कंपनीने दोन्ही स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसई व एमएसईमध्ये सचिबद्ध बाबत पर्तता शल्क सवलतीकरिता आणि त्यातील लाभाकरिता उपक्रम घेतला आहे. तद्नुसार कंपनीच्या संचालक मंडळाने दिनांक २९ जून, २०२१ रोजी झालेल्या सभेत सेबी असुचिबद्धता अधिनियमानुसार दि मेट्रोपोलिटन स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडमधुन समभाग असुचिबद्ध करण्याचे विचारात घेतले आहे.

सेबी असुचिबद्धता अधिनयमानुसार कंपनीने दि मेट्रोपोलिटन स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडमधुन कंपनीचे शेअर्स हे भागधारकांना कोणतीही निकास संधी न देता असुचिबद्ध करण्याचे नियोजित केले आहे कारण संपूर्ण देशभर व्यापार केंद्र असलेले स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसईमध्ये कंपनीचे समभाग यापुढेही अविरत सुचिबद्ध राहतील. कंपनीच्या भागधारकांना बीएसईवर सुचिबद्धता व व्यापाराचा लाभ उपलब्ध होईल.

#### असुचिवद्धतानंतर भांडवल संरचनाः

रोक्तप्रमाणे असुचिबद्धतानंतरही कंपनीच्या भांडवल संरचनेत कोणताही बदल होणार नाही.

चांदनी टेक्स्टाईल्स इंजिनियरींग इंडस्ट्रीज लिमिटेडकरि सही/

ठिकाण: मुंबई जयेश आर. मेहता (डीआवएन:००१९३०२९)

# NDRTON ग्राईंडवेल नॉर्टन लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: लिला बिझनेस पार्क, ५वा स्तर, अंधेरी-कुर्ला रोड, मरोळ, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००५९. दूर.:०२२-४०२१२१२१, **फॅक्स:**०२२-४०२१२१०२. ई-मेल:sharecmpt.gno@saint-gobain.com, वेबसाईट:www.grindwellnorton.com

#### सीआयएन: एल२६५९३एमएच१९५०पीएलसी००८१६३ वार्षिक सर्वसाधारण सभा, लाभांश व पुस्तक बंद करणे

कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालयाच्या (एमसीए) च्या सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२०, १४/ २०२०, १७/२०२०, ०२/२०२१ अनुक्रमे दिनांक ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२० ५ मे, २०२० व १३ जानेवारी, २०२१ आणि सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/ सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ व परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२, सीआयआर/पी/२०२१/११, दि.१२ मे, २०२० व दि.१५ जानेवारी, २०२१ (यापुढे सदर परिपत्रके म्हणून संदर्भ) नुसार सामायिक ठिकाणी सदस्यांची वास्तविक उपस्थिती न घेता व्हीसी/ओएव्हीएममार्फत वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) घेण्याची अनुमती कंपन्यांना देण्यात आली आहे. म्हणून परित्रकांच्या पूर्ततेनुसार कंपनी एजीएम व्हीसी/ओएव्हीएममार्फत

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीची ७१वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, २८ जुलै, २०२१ रोजी दु.३.००वा. भाप्रवे व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएमच्या सूचनेत नमूद केल्यानुसार व्यवसाय व्यवहार करण्यासाठी आयोजित करण्यात येईल.

उपरोक्त परिपत्रकांनुसार एजीएम सूचना व वार्षिक अहवाल २०२०-२१ केवळ त्या सदस्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीन पाठविली जाईल ज्यांचे ई-मेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत आहेत. वास्तविक स्वरुपात समभाग असलेल्या समभागधारकांना कंपनीचे रजिस्ट्रार व हस्तांतरण एजंट्स, टीएसआर दाराशॉ कन्सल्टंटस् प्रायव्हेट लिमिटेड यांना csg-unit@tcplindia.co.in वर ई-मेल पत्ते व मोबाईल क्रमांक सादर करण्याची विनंती केली आहे. ७१व्या एजीएमर्च सूचना व वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या www.grindwellnorton.co.in या वेबसाईटसवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com वर उपलब्ध आहे.

ज्या भागधारकांनी त्यांचे ई-मेल नोंद केलेले नाहीत त्यांना एजीएम दरम्यान ई-वोटिंग प्रणालीने किंवा रिमोट ई-वोटिंगने सूचनेत नमुद विषयावर त्यांचे मत देण्याची संधी दिली जाईल. वास्तविक स्वरुपात व डिमॅट स्वरुपात भागधारक असणाऱ्या भागधारकांना दुरस्थपणे मतदान करण्याचा मार्ग शेअरधारकांना नोटिसामध्ये प्रदान केला जाईल.

संचालक मंडळाने ०७ मे २०२१ रोजी झालेल्या सभेत प्रति समभाग ९.५० रुपये लाभांश देण्याची शिफारस केली आहे. संचालक मंडळाने शिफारस केलेले लाभांश एजीएममध्ये मंजूर झाल्यास, स्त्रोत कर वजा करण्याच्या अधीन असा लाभांश देय, शुक्रवार, ३० जुलै, २०२१ रोजी किंवा त्यानंतर करण्यात येईल. ज्या भागधारकांनी त्यांचे बँक खाते तपशील अद्ययावत केले नाही. त्यांना टपाल सुविधा उपलब्ध झाल्यावर लाभांश वारंट/डिमांड ड्राफ्ट/धनादेश त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर पाठवल्या जातील. लाभांश प्राप्त होण्यास विलंब टाळण्यासाठी, भागधारकांना विनंती केली जाते की केवायसी त्यांच्या डिपॉझिटरीज (जेथे समभाग डिमॅट स्वरुपात ठेवले जातात) आणि कंपनीच्या रजिस्टार आणि टान्सफर एजंट्ससह (जिथे शेअर्स वास्तविक स्वरुपात असतात) थेट लाभांश देण्याच्या तारखेला त्यांचे बँक खात्यात मिळण्यासाठी बँक खाते अद्यतनित करा.

ज्या भागधारकांची भागधारणा विद्युत स्वरुपात आहे त्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे संबंधित ठेवीदार सहभागीदार (डीपी) कडे बँक खाते तपशीलबाबत अद्यायावत व पत्ता बदललाबाबत थेट अधिसूचना द्यावी. वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी वेळेवर लाभांश विद्युत समाशोधन प्रणाली (ईसीएस) ने प्राप्त करण्यासी पर्याय निवडावा. आम्ही भागधारकांना विनंती करतो की, लाभांश स्विकारण्यासाठी ईसीएसचा

भागधारकांनी नोंद घ्यावी की वित्तीय अधिनियम, २०२० मध्ये सुधारित आयकर कायदा १९६१ (आयटी ॲक्ट), १ एप्रिल, २०२० नंतर कंपनीने दिलेला किंवा वितरित लाभांश भागधारकांच्या हाती करपात्र असेल. लाभांश देय देताना कंपनीला स्रोत कर (टीडीएस) कमी करावा लागेल. आम्हाला योग्य ते योग्य टीडीएस दर निश्चित करण्यास सक्षम करण्यासाठी, आयटी ॲक्टच्या तरतदीनसार सदस्यांना खालील कागदपत्रे सादर करण्याची विनंती केली

निवासी भागधारकांसाठी, आयटी ॲक्टच्या कलम १९४ नुसार स्त्रोतानुसार कर वजा करण्यात येतील:-

वैध पॅन असलेले भागधारक १०% किंवा भारत सरकारद्वारे अधिसूचित केल्याप्रमाणे पॅन/वैध पॅन नसलेले भागधारक २०% किंवा भारत सरकारने अधिस्चित केल्याप्रमाणे

तथापि, आर्थिक वर्ष २०२१-२२ दरम्यान जर त्यांना प्राप्त झालेला एकूण लाभांश रुपये ५००० पेक्षा जास्त नसेल आणि जर आयटी ॲक्टमध्ये निर्दिष्ट केलेल्या अटींच्या अधीन असलेल्या सदस्यांनी फॉर्म १५जी/फॉर्म १५एच (६० वर्षे किंवा त्याहन अधिक वयाच्या व्यक्तीना लागू) प्रमाणे तरतुद केली असेल तर रहिवासी व्यक्तीला देय असलेल्या लाभाशवः कोणताही कर कपात केली जाणार नाही. निवासी भागधारक आयटी ॲक्ट अंतर्गत विहित इतर कोणतेही दस्तऐवज कमी/शून्य विहित धारणा दावा करण्यासाठी सादर करू शकतात. वर नमूद केल्याप्रमाणे फॉर्म १५जी/१५एच किंवा इतर कोणतेही दस्तऐवज प्रदान करणाऱ्या सदस्यांसाठी पॅन अनिवार्य आहे.

अनिवासी भागधारकांसाठी, अमलातील दराने आयटी कायद्याच्या कलम १९५ आणि इतर लागु विभागांच्या तरत्दीनुसार कर रोखणे आवश्यक आहे. धारणा कर दर २०% (अधिक लागू अधिभार आणि सेस) दराने असेल किंवा देय लाभांश रकमेवर भारत सरकारने अधिसूचित केला आहे. तथापि, आयटी ॲक्टच्या कलम ९० नुसार अनिवासी भागधारकांना भारत व सदस्यांचे कर कपात देशा दरम्यान मल्टीलॅटरल इन्स्ट्रमेन्ट (एमएलआय) सहवाचिता डबल टॅक्स अव्हायडन्स ॲग्रीमेंट (डीटीएए) च्या तरतुदीनुसार शासित करण्याचा पर्याय आहे, जर ते अधिक असतील तर त्यांना फायदेशीर आहे. या हेतसाठी, म्हणजेच एमएलआय सहवाचिता डीटीएएअंतर्गत मिळणारे लाभ घेण्यासाठी अनिवासी भागधारकांना पढील सुविधा द्याव्या

- भागधारकाद्वारे साक्षांकीत केलेले भारतीय आयकर प्राधिकरणाद्वारे देण्यात आलेल्या पॅन कार्डची प्रत किंवा आयकर अधिनियम १९६२ चे नियम ३७बीसी अन्वये विहित तपशील
- भागधारकाद्वारे स्वाक्षरीकृत कर निवासी देशाचे महसूल प्राधिकाऱ्याकडून प्राप्त आर्थिक वर्ष २०२१-२२ करिता कर निवासी प्रमाणपत्र (टीआरसी) ची प्रत.
- नमना १०एफ मध्ये स्वयं घोषणा.
- लाग करानसार भारतात कायमस्वरूपी स्थापना नसल्याच्या भागधारकादारे स्वयं घोषणा अनिवासी भागधारकांद्वारे फायदेशीर मालकीची स्वयं घोषणा.
- भागधारकाद्वारे स्वाक्षरी केलेले लागू असल्यास कराची किमान धारणाकरिता आयकर कायद्यानसार विहित अन्य इतर कोणतीही कागदपत्रे. वित्तीय कायदा २०२१ जे १ जलै. २०२१ पासन आयटी कायद्याच्या कलम २०६एबीच्या

तरतुदीमध्ये समाविष्ट केले जाईल. आयटी कायद्याच्या कलम २०६एबीच्या तरतुदीनसार विशिष्ट व्यक्तीस दिलेली/जमा केलेल्या रकमेतुन खालील दराने उच्च कर कपात करणे आवश्यक

- १. कायद्याच्या आवश्यक तरतुदीत विहित दराने दोनवेळा; किंवा २. अंमलातील दराने दोनवेळा: किंवा
- ३. ५% दराने;
- लाभांश रकमेवर आयटी कायद्यानुसार लागु कर विचारात घेतले जाईल.

विशिष्ट व्यक्ती अर्थात एखादी व्यक्ती जी:

- अ. मागील वर्षापुर्वी त्वरीत दोन मागील वर्षात असलेले दोन करनिर्धारण अशा दोन्ही वर्षाकरिता आयकर रिटर्न फाईल केलेले नाही अशा व्यक्तीचे कर कपात करणे आवश्यक आहे ज्याकरिता त्यांनी कलम १३९ चे उपकलम (१) अन्वये आयकराचे रिटर्न पाईलींग कालमर्यादेत करावे.
- दोन मागील वर्षांचे प्रत्येकी रु.५०,००० किंवा अधिक सरासरी रकमेतील स्त्रोताकडील कर कपात/संकलनावर अवलंबून असेल.

अनिवासी, ज्यांच्याकडे विशिष्ट व्यक्तीचे व्यक्तीतील वगळलेले स्थायी आस्थापना नसेल. विदेशी संस्थागत गुंतवणूकदार/विदेशी पोर्ट फोलिओ गुंतवणूकदारांच्या बाबतीत आयटी ॲक्टच्या कलम १९६डी अंतर्गत २०% कर लागू होईल (अधिक लागू अधिभार आणि उपकर) किंवा अधिक लाभार्थीकरिता असलेले एमएलआय सहवाचिता आवश्यक डीटीएएमध्ये नमुद दर जे उपरोक्त दस्तावेजांच्या सादरी करणावर अवलंबून असेल.

वरील घोषणा आणि कागदपत्रे बुधवार, २१ जुलै, २०२१ पर्यंत खालील ई-मेल पाठवून भागधारकांनी सादर करणे आवश्यक आहे.

#### निवासी भागधारक-csg-exemptforms2122@tcplindia.co.in अ-निवासी भागधारक-sharecmpt.gno@saint-gobain.com

बुधवार, २१ जुलै, २०२१ रोजी नंतर कोणतेही दस्तावेज विचारात घेतले जाणार नाही. आम्ही विनंती करीत आहोत की याची नोंद घ्यावी.

एजीएम उद्देशाकरिता व कंपनीच्या आगामी एजीएममध्ये सदस्याद्वारे मान्यतेवर अवलंबून असलेले लाभांश देण्याकरिता कंपनीची सभासदांची नोंदणी पुस्तक व शेअर हस्तांतरण पुस्तके गुरुवार, २२ जुलै, २०२१ ते बुधवार, २८ जुलै, २०२१ (दोन्ही दिवसांचा समावेश) बंद

कंपनीच्या ७१व्या एजीएमची सूचना भागधारकांना त्यांच्या नोंदणीकृत ई-मेल पत्त्यावर निश्चितपणे पाठविली जाईल.

ग्राईंडवेल नॉर्टन लिमिटेडकरिता दिनांक: २८ जून, २०२१ के. विस्वेसरन कंपनी सचिव ठिकाण : मुंबई

ठिकाण : मंबर्ड

दिनांक: ३०/०६/२०२१

बॉम्बे गोग्रास भिक्षा संस्था

The above is an extract of the detailed format of the standalone financial results for the quarter and financial year ended on March 31

VXL